



मंचर नगरपंचायत मंचर

दि.- २७/१२/२०२४

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

कराचे बिल

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५

(पोचपावती)

वार्ड क्र: ३

मालमत्ता क्र: ७२३

भाग क्र:

जुना वार्ड क्र

६

जुना मालमत्ता क्र:

८८२७

मालमत्ता धारक: श्री/श्रीमती:

अनसु रामभाऊ शिंदे

मालमत्तेचे वर्णन:

निवासी व दुकान

बिल क्र.

MNCHR67258

भोगवटदाराचे नाव: श्री/श्रीमती:

दुकान / इमारतीचे नाव: भीमाशंकर बेकरी/

पत्ता: संत रोहिदास नगर लोणार गल्ली

कराचे विवरण	संकलित कर रु	वृक्ष कर रु	म.शिक्षण कर रु	रोजगार हमी उपकर रु	अग्निशमन कर रु	उपयोगिता शुल्क रु	पाणी कर रु.	दिवाबती कर रु.	स्वच्छता कर रु	अनाधिकृत बांधकामावरील शास्ती	मुदतीत कर न भरल्याने शास्ती	एकूण कर रु
थकीत मागणी रु												
चालु मागणी रु	५०३	६३	६९	३	२०	२६०						९१८
एकूण कर रु	५०३	६३	६९	३	२०	२६०						९१८

मालमत्ता धारकाची किंवा पावती वेगळ्याची सही



मंचर नगरपंचायत मंचर

दि.- २७/१२/२०२४

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ कलम १५० अंतर्गत (नमुना ४८ नियम ७७)

कराचे बिल

१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५

वार्ड क्र: ३

मालमत्ता क्र: ७२३

भाग क्र:

जुना वार्ड क्र

६

जुना मालमत्ता क्र:

८८२७

मालमत्ता धारक: श्री/श्रीमती:

अनसु रामभाऊ शिंदे

मालमत्तेचे वर्णन:

निवासी व दुकान

बिल क्र:

MNCHR67258

भोगवटदाराचे नाव: श्री/श्रीमती:

दुकान / इमारतीचे नाव: भीमाशंकर बेकरी/

पत्ता: संत रोहिदास नगर लोणार गल्ली



सन २०२४-२५ करीता मागणी

कराचे विवरण	थकीत मागणी रु	चालु मागणी रु	एकूण मागणी रु	वसुली Ujwal पावती क्र ५७३ दिनांक - १२ Apr २०२४	एकूण शिल्लक मागणी रु
१) संकलित कर रु		१०२०	१०२०	५१७	५०३
२) वृक्ष कर रु		६३	६३		६३
३) म.शिक्षण कर रु		६९	६९		६९
४) रोजगार हमी उपकर रु		३	३		३
५) अग्निशमन कर रु		२०	२०		२०
६) उपयोगिता शुल्क रु		३६०	३६०	१००	२६०
७) वि. स्वच्छता कर रु					
८) पाणी कर रु.					
९) दिवाबती कर रु.					
१०) अनाधिकृत बांधकामावरील शास्ती					
११) मुदतीत कर न भरल्याने शास्ती					
अग्रिम रकम रु					
एकूण कर रु		१५३५	१५३५	६१७	९१८

१) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देव होतो.

२) महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार नगर परिषदेचा कर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्थात १ एप्रिल रोजी देव होतो.		३) मागील कर आकारणीनुसार थकबाजी शिल्लक असल्यास पुढील वित्त लागू येईल.		४) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील (राजपत्र दि. २७/०४/२०१० असाधारण भाग ४) मधील सुधारित कलम १५० अ (१) अन्वये मागणी वित्त थकीत रकमेचा पूर्ण भरणा करेपर्यंत प्रतिमाह २%	
मागणीवर मागणी वित्त दिल्यापासून ९० दिवसांनंतर २% प्रतिमाह प्रमाणे शास्ती आकारण्यात येईल.	५) मागणीवर वसूल करण्याचा सर्व खर्च कलम १५२ अन्वये मुख्याधिकारी यांच्या सहान्ते वॉरंट (अधिपत्र) दि. १५/०४/२०२४ पासून पाव असेल. ६) जप्त केलेल्या स्वावर मालमतेबाबत मा. जिल्हाधिकारी यांची पुर्व मान्यतेने नगर परिषदेला नाममात्र रकमेत आपली स्वावर मालमता ताब्यात घेता येईल. ७) वित्त बजावल्यामुळे बांधकाम परवानगी मिळाली अथवा बांधकाम कायदेशीर आहे किंवा मातकीची आहे असे समजण्यात येऊ नये. ८) सदर देयक दि. २०/१२/२०२४ पासून करण्यात येत आहेत. त्यानुसार त्यानंतर कराची रक्कम अदा केली असल्यास, भरलेली रक्कम सदर विलानुन समायोजित केली जाईल. सदर मिळकत नोंद ही केवळ कर आकारणीसाठी आहे. ९) सदरची प्रत ही फक्त मालमता कर वसुली करण्यासाठी असून कोणत्याही कायदेशीर बाबीसाठी नाही. १०) हाच धरण्यात येऊ नये.				

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५० अ (१) अन्वये या तारखेनंतर शास्तीसहीत भरावयाची रकम.

विवरण	डिसे-२४	जाने-२५	फेब्रु-२५	मार्च-२५
थकीत देय रकम रु				
पहिली अर्धवार्षिक मागणी रु	१५१	९१८	९१८	९१८
दुसरी अर्धवार्षिक मागणी रु	७६७			
एकूण देय रकम रु	९१८	९१८	९१८	९१८

A Benale

वसुली लिपिक

मो. नं. 9860537051

Sandika

वसुली लिपिक

मो. नं 9970300493

S. Kekar

कर निरीक्षक

मंचर नगरपंचायत मंचर

Adhane

मुख्याधिकारी

मंचर नगरपंचायत मंचर

- कराचा ऑनलाईन भरण्याकरिता **Mancharnp.org** या संकेत स्थळावर जाऊन Property tax वर click करून सदर मागणी देयकावरील वार्ड क्र. व मालमत्ता क्र. प्रविष्ट करावा.
- PAY या BUTTON वर CLICK करून आपला मोबाइल नं. व ई-मेल टाकणे व PAY NOW वर CLICK करणे. खालीलपैकी CARDS, NETBANKING किंवा UPI चा वापर करून भरणा करावा

टीप :- सदर देयकात कुठलीही त्रुटी/चुक असल्यास दुरुस्तीच्या अधिन राहून देयक देण्यात येत आहे.